

## राष्ट्रीय संशोधन परिषदेचे उद्घाटन

के.सी.ई.सोसायटीच्या आय.एम.आर. या व्यवस्थापनशास्त्र व संगणकशास्त्र शिक्षण देणा-या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने दरवर्षाप्रमाणे आयोजित केलेल्या राष्ट्रीय संशोधन परिषदेची सकाळच्या सत्रात उद्घाटनाने उत्साहात सुरुवात झाली. व्यवस्थापनशास्त्र व संगणकशास्त्र क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तींना त्यांचे ज्ञान, अनुभव आणि संशोधन समाजापुढे सादर करण्याची उत्तम संधी ह्या संशोधन परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. भविष्यात या दोन्ही क्षेत्रात निर्माण होणा-या संधी आणि आव्हानांवर चर्चा करण्यासाठी तसेच संशोधक विद्यार्थ्यांना एक दिशादर्शक म्हणून या परिषदेचे व्यासपीठ उपयोगात येणार आहे असे प्रतिपादन सीए जी. बी. मोदी यांनी केले.



उद्घाटन प्रा. पी. पी. माहलीकर प्र. कुलगुरू कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव यांच्या हस्ते झाले यावेळी उद्घाटन समारोहाच्या अध्यक्षस्थानी सुरेश चिरमाडे खजिनदार केसीई सोसायटी, मुख्य वक्ता सीए जी. बी. मोदी, आयएमआरच्या संचालिका प्रा डॉ शिल्पा बेंडाळे व परिषदेच्या संयोजिका प्रा डॉ शुभदा कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.

सुरुवातीला आयएमआरच्या संचालिका प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. ह्या संशोधन परिषदेच्या आयोजनाचा हेतू आणि त्यातून साध्य करावयाची उद्दीष्टे ह्याची सविस्तर माहिती त्यांनी आपल्या प्रस्तावनेतून दिली. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले आणि प्रा माहलीकर यांनी ह्या परिषदेला सुरुवात झाली असे जाहिर केले. आपल्या उद्घाटनपर भाषणातून त्यांनी जमलेल्या संशोधकांना सविस्तर मार्गदर्शन केले. संशोधन परिषद आयोजनातून आपली गुणवत्ता दाखविण्याची चांगली संधी संशोधकांना मिळत असल्यामुळे ह्या आयोजनासाठी त्यांनी आयएमआरला धन्यवाद दिले. भारतात मोठ्या



प्रमाणावर संशोधन परिषदांचे आयोजन करण्यात येते पण त्यातून मिळणा-या गोष्टींचा नंतर कुठेही विचार केला जात नाही. सदर परिषदेचा उद्देश सध्यस्थितीतील व्यवस्थापनशास्त्र व संगणकशास्त्र क्षेत्रावर असल्यामुळे इथे सादर झालेल्या संशोधन कार्यातील निष्कर्ष विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावेत जेणेकरून विद्यार्थ्यांना ह्या क्षेत्रातील काळानुरूप सुसंगत असलेल्या गोष्टींचा अभ्यास करता येईल असे प्रतिपादन प्रा माहलीकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.



उद्घाटन सत्रातील मुख्य वक्ता सी.ए.जी. बी. मोदी सतत बदलत जात असलेल्या तंत्रज्ञानावर भाष्य करत हे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन उपस्थित संशोधकांना केले. तंत्रज्ञानामूळे कामाचे स्वरूप बदलून त्यात सुसुत्रतेबरोबरच पारदर्शकताही आली हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे पटवून दिले. आयकर विभागात पूर्वी एकूण महसूलाच्या 20 ते 25 टक्के वाटा वसूलीवर खर्च होत असे पण तंत्रज्ञानामूळे हा खर्च 2 टक्क्यांवर आला. ते ऑडिट करित असलेल्या एका बँक शाखेत पूर्वी ठेवी 65 करोड तर शाखा चालविण्यासाठी कर्मचारी 165 होते पण तंत्रज्ञानाच्या मदतीने आज 61 लोक 200 करोडच्या ठेवी असलेल्या शाखेचे उत्तम व्यवस्थापन सांभाळत आहेत. म्हणून आज आपण कुठे राहत आहोत याचा विचार न करता तंत्रज्ञान शिकून आत्मसात केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी 20 ते 30 वर्ष वयात स्वतःच्या विकासावर गुंतवणूक केली पाहिजे त्यामुळे 30 ते 80 वयात तुम्हाला जीवनाचा आनंद घेता येईल असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात सुरेश चिरमाडे यांनी अशाप्रकारचे आयोजन केल्याबद्दल आयएमआरचे अभिनंदन केले. संशोधकांचे संशोधन कार्य 'रिसर्च जर्नी' ह्या ई जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले त्या सी.डी.चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारोहाचे सुत्रसंचालन माधुरी बिली व जसलिन बर्नार्ड यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी केले. उद्घाटन समारोहानंतर प्रा. डॉ. एस. आर. कोल्हे विभागप्रमुख एमसीए केबीसीएनएमयू जळगांव, क्रिष्णा मोदी सीटीओ इन्व्हेस्टफिड आणि डॉ. संगिता चक्रबोर्ती विभागप्रमुख आय. टी. विभाग एस.एस. डेम्पो महाविद्यालय गोवा विद्यापीठ यांनी आपआपल्या विषयातील अनुभव आणि ज्ञान उपस्थित संशोधकांसमोर सादर केले.

दुपारच्या सत्रात संशोधकांनी आपले विविध विषयातील संशोधन कार्य ह्या परिषदेत सादर केले. यात पुणे, नाशिक, मुंबई, अमरावती, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, जळगांव, धुळे, नंदुरबार, जयपूर, हैद्राबाद, तसेच कुर्दीस्तान-इराक येथून आलेल्या संशोधकांचा समावेश होतो. संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी ह्या परिषदेच्या आयोजनाला उत्तम प्रतिसाद देत आपले आजपर्यंत कुठेही प्रकाशित न झालेले संशोधन कार्य ह्या परिषदेत सादर केले.

सदर राष्ट्रीय संशोधन परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष "प्रज्ञावंत" नंदकुमार बेंडाळे आणि संशोधन परिषदेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे, संचालिका आयएमआर जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी संयोजिका, डॉ. वर्षा पाठक सचिव आणि आयोजन समिती सदस्य डॉ. विशाल संदानशिवे, प्रा. तनुजा फेगडे, प्रा. योगेश पाटील, डॉ. पराग नारखेडे, प्रा. अनिल मार्थी, प्रा. ममता दहाड, डॉ. वेता चोरडिया, प्रा. वेता फेगडे, प्रा. रंजना झिंजोरे तसेच सर्व प्राध्यापक-प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.